

ज्या भविष्यनिर्वाह निधी वर्गणीदारांना भनिनि खाते  
क्रमांक देण्यात आलेला नाही अशांना भविष्यनिर्वाह  
निधी वर्गणीदार खाते क्रमांक देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक : भनिनि १०१०/१४८/प्र.क्र.४४/१०/१३-अ,

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : 13 APR 2010

संदर्भ : महालेखापाल-१, मुंबई यांचे पत्र क्रमांक : पीएफ १/अलॉट/१४५२ एफ,

दिनांक ११ मार्च, २०१०.


### परिपत्रक

संदर्भाधिन पत्रान्वये महालेखापाल-१, मुंबई यांच्या कार्यालयाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे की, भविष्य निर्वाह निधी नियमाच्या नियम ४ (२) नुसार काही आहरण व संवितरण अधिकारी/विभागप्रमुख यांच्याकडून भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार होण्याचे अर्ज पाठवताना वेळीच पाठविले जात नाहीत व काही अर्ज विहीत नमुन्यात संपूर्ण भरून पाठविले जात नाहीत. त्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्याची संदर्भाधिन पत्रान्वये विनंती केली आहे.

२. त्यास अनुसरून नमूद करण्यात येते की, वित्त विभागाच्या क्रमांक : अंनियो-१००५/१२६/ सेवा-४, दिनांक ३१.१०.२००५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत दाखल होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली असून सदर शासन निर्णयान्वये या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाही. त्यामुळे दिनांक १.११.२००५ नंतर शासनसेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र दिनांक ३१.१०.२००५ रोजी व तत्पूर्वी सेवेत दाखल झालेल्या परंतु ज्या कर्मचाऱ्यांना अद्यापही भविष्य निर्वाह निधी वर्गणीदार खाते क्रमांक देण्यात आलेला नाही, अशा वर्गणीदारांचे अर्ज संपूर्णपणे भरून महालेखापाल कार्यालयास त्वरित पाठवावेत असे सर्व विभागप्रमुखांना सूचित करण्यात येत आहे. विभागप्रमुखांनी या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात.

सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०१००४१२१६५६५७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(बा.वि.निकम)  
अवर सचिव, सा.प्र.विभाग.

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई,
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतीसह),
६. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतीसह),
- \* ७. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
- \* ८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \* ९. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- \* १०. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- \* ११. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- \* १२. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- \* १३. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,
१४. भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र यांचे कार्यालय, भविष्य निर्वाह निधी शाखा, जुनी सी.जी.ओ.बिल्डींग, न्यू मरीन लाईन्स, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०० ०२० (१० जादा प्रतीसह),
१५. मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकण भवन, नवी मुंबई,
१६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१८. निर्वासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१९. सर्व दिभागीय आयुक्त,
२०. सर्व जिल्हाधिकारी,
२१. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
२२. ग्राम विकास विभाग/नगर विकास विभाग/वित्त विभाग (कोषा-प्र-५), मंत्रालय, मुंबई,
२३. सर्व मंत्रालयीन विभाग,
२४. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/प्रादेशिक विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख,
२५. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती),
२६. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
२७. निवड नस्ती.

\* पत्राने.